

श्री सूक्त

SHREE SUKTA

खालील निवेदन केलेल्या स्तोत्र, मंत्र व प्रार्थनांची माहिती निरनिराळ्या धार्मिक पुस्तकातून व इतर सर्वसामान्य जनांसाठी उपलब्ध असलेली संकेत स्थळे व माहिती स्रोतातून घेतलेली आहे, व आवश्यक तेथे स्रोताचा उल्लेख केला आहे. समिती या मंत्र, प्रार्थना व इतर लिखाणाच्या अचूकतेबद्दल, परिणामकारकतेसाठी वा पूर्णत्वाबद्दल जबाबदार नाही. श्री देवी चामुंडेश्वरी समिती ही या माहितीच्या वापराने काही नुकसान, तोशीस, खर्च, जीवीतहानी, जोखीम वा शरिरत्रास झाल्यास जबाबदार नाही. असा वापर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, विश्वासाने, पडताळणी करून वा न करता केलेला असू शकतो. वाचकांना विनंती करण्यात येते की त्यांनी योग्य आध्यात्मिक अधिकारी व्यक्तित्तांचा सल्ला घेऊन माहितीचा उपयोग करावा.

The details of the ode, hymns and prayers written below are taken from various religious books, sources and websites available for common citizens open and required references have been provided wherever necessary. The Samiti will not be responsible, obliged for accurancy, effectiveness or completeness of these ode, hymns and prayers, Shri. Devi Chamundeshwari Seva Samiti will not be held liable for any loss, cost, damages, loss of life, distress or bodily harm because of use of this information. Such usage may be direct or indirect with belief or not or with or without verification, or otherwise. Readers are hereby requested that they may consult appropriate experts in spiritual science and traditions prior to relying on or acting on said information.

श्री सूक्तम्

श्री गणेशाय नमः । अथ श्री महालक्ष्म्यै नमः ।

हिरण्यवर्णामिति पंचदशर्चस्य सूक्तस्य
आनंद कर्दमचिक्लितेन्दिरासुता ऋषयः ॥

श्रीरग्निश्चत्युभे देवते । आद्यास्तिस्त्रोऽनुष्टुभः ॥
चतुर्थी बृहती ॥ पंचमी षष्ठ्यौ त्रिष्टुभौ ॥

ततोऽष्टावनुष्टुभः ॥ अन्त्या प्रस्तार पंक्तिः ॥
जपे विनियोगः ॥

श्री गणपतीला नमस्कार असो. श्री महालक्ष्मीला नमस्कार असो.

हिरण्यवर्ण या संज्ञेने प्रारंभित झालेल्या या पंधरा ऋचांच्या निर्मितीस कारण आनंद, कर्दम, चिक्लीत व इंदिरासुत हे ऋषी आहेत श्री (देवी लक्ष्मी) व अग्नि (जातवेद) या देवता आहेत.

सुरुवातीच्या तीन ऋचा या अनुष्टुभ छंदात तर चौथी ऋचा बृहती छंदात आहे. पाचवी व सहावी ऋचा त्रिष्टुभ छंदात आहे.

तदनंतर आठ ऋचा अनुष्टुभ व अंतिम ऋचा ही प्रस्तारपंक्ति या छंदात आहे. या सूक्ताचा मी जपासाठी उपयोग करत आहे.

I bow before Shree Ganesh. My salutations to Devi Mahalaxmi. The fifteen shlokas (hymns) beginning with word 'Hiranyavarna' (Golden hue) were uttered by four sages viz. Anand, Kardam, Chiklit and Indira Suta. The prayers are addressed to Agni (fire) and Sri

(Lakshmi}. First three shlokas are in AnushtubhChaand, fourth one in BruhatiChannd, fifth and sixth are in TrishtubhChaand, thereafter eight shlokas are in Anushtubhchaand and last shloka is in Prastar-panktichaand. I recite those shlokas for worshipping (Goddess Laxmi).

Chaand is sequence of alphabets having rhythmic mathematical sequence.

हरि ॐ हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्ण रजतस्त्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आवह ॥१॥

हरि ॐ ॥ भो अग्निदेवते, सुवर्णमयी वर्ण असलेल्या, सुवर्ण व रौप्य आभूषण धारण केलेल्या, चंद्रासारख्या सौम्य पण तेजस्वी कांतिच्या देवी लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर.

Who is of golden colour, beautiful and adorned with gold and silver garlands, who is like moon with golden aura, who is laxmi, oh jatved (Agni), please invoke for me that Laxmi.

तां म आवह जातवेदो लक्ष्मी अनपगामिनीम् ।

यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषान् अहम् ॥२॥

हे अग्निदेवते, जिच्या कृपेने मला सुवर्ण, धन, सेवक, गोधन, अश्व इत्यादि संपत्ती मिळेल अशा स्थिर लक्ष्मी देवतेला (माझ्यासाठी) आवाहन कर.

Oh Jatved (Agni), invoke for me that Laxmi, who does not go away. By whose blessings, I will obtain cattle, horses, progeny and servants.

अश्वपूर्वाम रथमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीम् ।

श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् ॥३॥

जिच्या रथाच्या पुढे घोडे आहेत व जिचे आगमन हत्तींच्या चीत्कारांनी समजते त्या लक्ष्मी देवतेला मी आवाहन करतो. श्री (देवी लक्ष्मी) माझ्यावर कृपा करो.

Invoke for me that Lakshmi who is perched upon a chariot (which is) driven by horses and whose appearance is heralded by trumpet of elephants. Let goddess (Laxmi) bless me with shree (Wealth)

कां सोस्मितां हिरण्याप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् ।

पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् ॥४॥

जी स्मितहास्य करते, जी सुवर्णासमान तेजामधे स्थित आहे, जी सदैव तृप्त आहे व इतरांना आनंद देते, जी कमळासनावर स्थित असून जिची कांती कमळाप्रमाणे आहे ती लक्ष्मी माझ्यावर कृपा करुन श्री समृद्धि प्रदान करो.

(Invoke for me) who is having a beautiful smile and who is surrounded by soft golden glow, who is eternally content and gives satisfaction (fulfillment of desires) to others, who abides in Lotus and has colour of Lotus, may bless me with shree (wealth and knowledge).

चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीम श्रियं लोके देवजुष्टामुदाराम ।

तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणें ॥५॥

जी चंद्रप्रकाशासमान तेजस्वी, देवांकडून जिची सेवा केली जाते, जी उदार आहे व कमळासनामध्ये स्थित आहे, अशा देवी लक्ष्मीला मी शरण जातो. तुझ्या कृपेने माझे अदैव व दारिद्र्य दूर होवी अशी मी प्रार्थना करतो.

I bow before (Goddess Laxmi) whose glory shines like splendor of moon, who is noble and worshipped by Devas (Gods), I take refuge at her feet who abides in Lotus, Let her grace destroy my ill fortune.

आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथबिल्वः ।

तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ॥६॥

हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या देवते, तुझ्या बिल्व वृक्षाखाली केलेल्या तपाने जसे बिल्वफळ पवित्र मानले गेले त्याप्रमाणे माझ्या उपासनेचे फळ म्हणून माझ्या अंतःकरणातील मायामोह तसेच माझी दारिद्र्यता व कुदैव दूर जावोत.

May Goddess Laxmi, who is radiant like sun, whose penance (Sadhana) under Bilva Tree made Bilva tree and its fruit auspicious, may bless my worship with a boon (fruit) which removes delusion and ignorance from my mind and takes away my ill fortune, distress and poverty from me.

उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह ।

प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातुमे ॥७॥

हे देवी, समृद्धी व कीर्ती देणारा देवसखा (कुबेर) चिंतामणी सहित माझ्या कडे येवोत. माझा जन्म उत्तम लोकात होऊन मला कीर्ती व उत्कर्षवृद्धि प्राप्त होवी.

(On Jatavedas) Let companion of the God (Kuber) with jewels come near me/bless me (inner and outer prosperity) and I will be reborn in realm of Sri which will grant me inner glory and outer prosperity.

क्षुप्तिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।

अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ॥८॥

हे देवी, तहान, भूक व अपवित्र इत्यादि दोषांनी युक्त तुझ्या ज्येष्ठ भगिनी अलक्ष्मीला मी (तुझ्या कृपेने) नष्ट करतो. (तुझ्या आशिर्वादाने) माझ्या घरातील सर्व प्रकारचे दारिद्र्य व कमतरता दूर होवोत.

On Goddess, (your presence) will destroy hunger, thirst and impurity associated with your elder sister ALAKSHMI. Please drive away wretchedness and ill fortune from my house.

गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ।

ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥९॥

जी सर्व सुगंधांचे कारण आहे, जी सर्वकाल पुष्ट (समृद्ध) आहे, जिची प्राप्ती कठीण आहे, जिची सर्व प्राणिमात्रांवर सत्ता आहे त्या भूमिरूपी मातेला मी आवाहन करतो.

I pray to Sri who is forgiving and tolerant as the mother earth, who is richly fragrant and always prosperous, who is supreme ruler of all creatures, I pray mother who is full of love towards all.

मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि ।

पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥१०॥

हे लक्ष्मी, आमच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही सत्य बोलावे. आम्हाला भरपूर अन्न मिळावे, पशुधन मिळावे व श्री प्राप्ती व्हावी (यशप्राप्ती)

By the grace of Sri (Lakshmi), let my heart desires, fervent hopes and aspirations be fulfilled, let prosperity and fame abide in me, and let me be blessed with abundance of food, cattle-wealth and other riches. Bless me with truthfulness in my speech.

कर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम ।

श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥११॥

हे कर्दमा, तू प्राणिमात्रांच्या निर्मितीचे कारण आहेस. तू माझ्या ठायी वास कर. माझ्या कुळात कमलमाला धारण करणारी माता श्री (लक्ष्मी) वास करो.

Oh Kardama, the son of Sri (Lakshmi), you are force for existence of mankind. Oh son of Lakshmi, bring your mother who is adorned with Lotus garlands and request your mother to reside in my home.

आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे ।

नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥१२॥

या जलदायिनी देवता आम्हाला स्नेह देवोत. हे चिक्लीत (देवी लक्ष्मीचा पुत्र) माझ्या घरात वास कर आणि माझ्या कुळात लक्ष्मीचा निरंतर वास राहो.

Oh Chiklita, the son of Sri (Laxmi), reside in my home, and please also cause the mother goddess SRI (Lakshmi) to stay with me and my generations to come. Let the life giving waters create harmonious relationships among all.

आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् ।

चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१३॥

हे अग्निदेवते (जातवेदस) माझ्यासाठी कमलाने वेढलेल्या समृद्ध, पिंगट वर्णाच्या, स्वर्णमयी व चंद्रासमान आल्हाददायक लक्ष्मीला आवाहन कर.

Oh Jatavedas, kindly invoke for me Lakshmi, who is beautiful like moon that shines, radiant like the yellow burnished gold, adorned with Lotus garlands and gleaming ornaments, who is compassionate and noutishes all.

आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् ।

सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१४॥

हे अग्ने जी दयामय (आर्द्रा) आहे, जिने दंड धारण केला आहे, जिने सुवर्णमाला परिधान केल्या आहेत, जी सूर्याप्रमाणे तेजस्वी, स्वर्णकांतीमय आहे, अशा लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर.

Ivove for me, Oh Jatavedas, Lakshmi, who is compassionate, who shines like Gold, who is brilliant like the sun; who is adorned with golden ornaments and garlands; who wields the scepter of the supreme ruler; and who inspires men to perform their ordained duties.

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।

यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्यो ऽ श्वान् विन्देयम् पुरुषानहम् ॥१५॥

हे अग्ने, त्या स्थिर आणि अविनाशी लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर. तिच्या आगमनाने मला भरपूर सुवर्ण, गायी, अश्व, सेवक व इष्टमित्रांचा लाभ होईल.

Oh Jatavedas, I pray to you, let Lakshmi remain forever with me and with her grace, bestow on me wealth, abundance of gold, cattle, horses, servants and followers.

यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् ।

सूक्त पंचदशर्चं च श्री कामः सततं जपेत् ॥१६॥

जे शुचिर्भूत होऊन भक्तिने या पंधरा ऋचांचा पाठ करतात व पाठा दरम्यान प्रदीप्त हवनामध्ये साजूक तुपाची आहुति देतात, त्यांच्या सर्व इच्छा श्री (कृपेने) पूर्ण होतात.

Those who after becoming bodily clean and devotioanally disposed perform sacrificial offering with butter day after day, and constantly recite fifteen verses of Sri Suktam, will have their logings fulfilled by grace of Devi Lakshmi.